# Chandni Machines Limited

### (FORMERLY KNOWN AS CHANDNI MACHINES PRIVATE LIMITED)

Regd. Office: 108/109.T.V.Industrial Estate, 52 S. K. Ahire Marg, Worli, Mumbai – 400 030.India
TeleFax No:022-24950328 Email:-jrgroup@jrmehta.com, sales@cml.net.in
CIN: L74999MH2016PLC279940

Date: May 30, 2024.

To,

The Listing Department,

The BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Fort, Mumbai -400001

Scrip Code: 542627

Scrip ID: CHANDNIMACH

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Announcement for Standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024.

Pursuant to Regulation - 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Newspaper Advertisements of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 published in The Free Press Journal (English Edition) and Navshakti (Marathi Edition).

Kindly take the same on records.

Thanking You.

Yours faithfully,

For Chandni Machines Limited

JAYESH Digitally signed by JAYESH RAMNIKLAL MEHTA Date: 2024.05.30 13:26:42 +05'30'

Jayesh R. Mehta

**Managing Director** 

DIN: 00193029

Porce limited

CIN-12219MH1987PLC042083

Ragilatered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area,
Bolan-A (1) Sol, Dist. Palghar (Maharashira)

Wabaits: www.orientpressed.com,
Email: alaneg@reinpressed.com.

# EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31" MARCH, 2024

		Qu	arter End	ed	Year Ended		
Sr. No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2824	31.03.2023	
10.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations (Net)	4,785.79	4,336.14	4,889.95	17,051.31	17,171.72	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	128,78	(67,87)	74,58	(130.30)	(441,85)	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	128.78	(87.87)	74.58	(130.30)	(441.85)	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	98.17	(55.98)	55.82	(106.15)	(338.51)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	94.62	(54.41)	57.14	(102.30)	(332.09)	
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-			5,917.64	
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) * (a) Basic (b) Diluted	0.96 0.98	(0.56) (0,56)	0.56 0,58	(1.06) (1,08)	(3.39)	

- Notes: 
  (1) The above is an extract of the detailed formet of the Financial Results for the Quarter and Year Ended March
  31,2024 fled with the Slock Exchanges under Regulation 33 of the SERI (Listing Diligations and Disclosurs
  Requiremens) Regulations, 2015. The full format of the Financial Results available on the Slock Exchange
  websites, www.besindia.com and www.nscindia.com and on the Company's website,
  www.corafignated.com

  (2) The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committioe and thereafter have
  been approved by the Board of Directors at their meeting held on May 26, 2024.

  (3) The above results have been programed in accordance with the Companies (Indian Accounting Standards)
  Public, 2015 (April AS), presented under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized
  society of the Companies of the Companies of the Companies (Indian Accounting the Companies of the Companies o

On behalf of the Board of Directors For Orient Press Limited R.V. Maheshwari Chairman & Managing Director DIN :00250378

FORM Q INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SOMERSET ESTATE PRIVATE LIMITED **Public Notice** Notice is hereby given to all that MR. CHAITANYA UMESH KALYANPUR with the consent and confirmation his ENATAWA LWESH KAXAAPUR with the conseal and confirmation in abrother. MR. EKNATH UMESH KAXAWUR with the conseal segred to sel the Property more particularly described definition of the Property more particularly described definition. The property more particularly described definition of the property more particularly described definition, for any particular described to the confidence of the self-definition in respect of the self-definition of the property described before the confidence in definition and before the confidence of the property described the property described the property described the property described to the property described the property de SCHEDULE OF SAID PROPERTY
Residential Flat. No. Ris diressuring
72 s.pt. of carpet area on the 3rd
Foot of the Bulleting rown as "Deep-Lakshmi" constructed on land bearing
land bearing Cadestral Burvey No.
1288 of Mahm Division, studend at
Perbasevol, Munota 60025 together
with 5 slay paid up shares 60125 together
with 5 slay paid up shares of 1rk.502footh Indusine) vides Blaten Certificate
No.5" date 21 st September, 1971
sause by Deep-Lahmit Cooperative
Housing Society Umbad.

Dazled this 3,51M May 2020.

Dated this 30th May, 2024

Nitin Tabhane (Advocate) C1102. Shree Shamar, Kanakia, Beverly Park Roed Opp. 7/11 Scholastic School, Mira Road (Ess) 400077 Mob. No. 9823241851

Email: nitin.t01@gmail.com

	RELEVA	NT PARTICULARS
1.	Name of the corporate debtor	Somerset Estate Private Limited
	along with PAN/ CIN/ LLP No.	CIN - U70102MH2008PTC181222
2.	Address of the registered office	Bhupati Chembers, 5th Floor 13, Mathew Road,
	1000	Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400004
	URL of website	Not Available
4.	Details of place where majority	Fist No. 4A & 4B, 4th Floor, Somerset Place CHS
	of fixed assets are located	Ltd., 61/D, Vivek Ashish Lane, Next to Sophia
_		College, Bhulshhai Desei Marg, Mumbel-400 026.
5.	Installed capacity of main	Corporate debtor owns two combined residential
_	products/ services	flats at the above said location.
6.	Quantity and value of main	NII
	products/ services sold in last	i .
_	financial year	
		NII
8.	Further details including last	Will be shared vide electronic means on requisition
	svellable financial statements	from the interested persons.
	(with schedules) of two years,	i .
	lists of creditors, relevant dates	i
	for subsequent events of the	i
_	processare available at :	
9.	Eligibility for resolution applicanta	The eligibility criteria are mentioned in the detailed
	under section 25(2)(h) of the	Expression of interest process document which can
	Code is available at:	be sought by email to cirp.somerset@eegsipe.com
10.	Last date for repeipt of expression	/herishkent2007@gmell.com
16.	of interest	14 June 2024
44	Date of Issue of provisions! list of	24 June 2024
22.	prospective resolution applicants	24 June 2024
	Last date for submission of	20 June 2024
12.	chiections to provisional list	29 June 2024
	Date of issue of final list of	09 July 2024
10.	prospective resolution applicants	09 July 2024
14.	Date of issue of information	14 July 2024
100	memorandum evaluation matrix	14 July 2024
	and request for resolution plans	i
	to prospective resolution	i
	sopicants	i
15	Last date of submission of	13 August 2024
14.	resolution plans	1.5 August 2024
18	Process email id to submit EOI	cira.somerset@eegisloe.com
	e: 30.05.2024	Sd/
Pier	se: Mumbal	Regards, Harish Kent Keushii or Professional of Somerset Estate Private Umite

Email Id: cirp.somerset@

GREATER BANK
The issues form, Consums against
The issues form, Consum against
The issues form, Consums against
The issues form, Consums against
The issues form, Consums against
The issues form, Cons

POSSESSION NOTICE
WHEREAS,
The undersigned being the Court Commissions reportated in Criminal M.A. Not. 421 of 2022 vide by proter dated 20th March, 2023 passed by the Horibis Chief Autical Megistrate—Thams, believe physical possession of the Sociend assets in Authorities Megistrate—Thams, believe physical possession of the Sociend assets in Authorities and Megistrate—Thams, believe physical possession of the Sociend assets in Authorities and believe the Sociend assets in Authorities and believe the Sociend assets in Authorities and believe the Sociend assets of the

set the SANTERSING ACCUSED AND ACCUSED ACC

ser 2024.

The borrower in particular and the public in general is here by cautioned not to deal with the property and the any dealings with the property will be subject to the charge of it he Greater Bonzbay Co-op Bank List for an amount Rs. 3,28,86,979F. (Ruppeas Thre tores Twenty Five Lakins Stxty Thousand Mise Hundred Sevensy Nine Only) DESCRIPTION OF THE PROPERTY

DESCRIPTION OF THE PROPERTY

Land admeasuring about 550 st, enter flow girth Construction Preson admeasuring about 7504.50 sq.ft brown as Rig Nives Bungalow on Survey No. 8 au Divideo Sepfortch No. 20 of Survey No. 117, Hasse No. 217, 22 at Village Golthware, Tal. Vissa dell Playlar—401 208

Date: 27 05.234

Place: Goldhivere, Vissal (5)

Appointed in Continual M.A. No. 4.21 of 2023 passes by Horribe Chief Judicial Magistrate—Thans,

PUBLIC NOTICE Planch Office: ICICI Bank List, Office Number 281-B, 2nd Floor, Road No.1 Plot No. B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Mahanashira-400604

\*\* \*\*\* CACA DEATHS | 18889, I have, avanarams-440004

The following borwards have delaulated in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been class little as Non-Performing Assets (NFA). A notice was lessued to them under Section 13 (2) of Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served construction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served.

Sr. Name of the I Co-Borrower! (Loan Ac Number) &	Guarantor/	Property Addrass of Scoured Asset/ Asset to be Enforced	Date of Notice Sent/ Outsta- nding as an Date of Notice	NPA Date
1. Bhavna Ramji Prashent Bipin No. F-9 2nd Fi Fi, Door No. 97 Pragat Apartm Street Kr Rose Venkatapur An 638/2A Chenn LBCHE000060 LBPUN000060	Vora/ Flat oor Block 51, Pragat, ent, 2nd d nbattur ei- 600053/ 219044 &	Schedule "A" (Total Property) All That Piece and Parcel of Vacant Land Situate in Ambettur Village Bearing R.S.Neg. 588/24 and 583/25 Totally Measuring 14 Grounds and 2140 Sq.ft., Bearing Panchayat Door No.8, Assessment No. 599 To 804, Situated in Kallkupparn Road, Yella Logo Venedapuran, Ambettur Taluk, Truvallur District, and Bounded on The: North By: Shir Chand Depark Bungelow, South By: 38, M-Paid Road, East By: Cupta Bungalow Searing Door No. 61, Kallkupparn Road, West By: in State By: In	26/04/2024 RR, R8, 59, 637/-	01/02/ 2024

ng taken for substituted service or notice. The above borrowers and/or their guarantors (as applicable) i andling within period of 60 days from the date of publication of this notice else further steps will be taken Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

May 22, 2024

### **Public Notice**

NOTICE is hereby given that Mr. Suresh D. Kokai & Mrz. Kanchan Suresh Kokai & Mrz. Kanchan Suresh Kokai in Owner of Ne. 60: each bearing Suresh Kokai, who Owner of Ne. 60: each bearing Share Certificate No. 24 by Li

Dated this 30th Day of April, 2024.

### SYMBOLIC POSSESSION NOTICE

PICICI Bank | Branch Office: ICICI Bank LTD., Office Number 201-B, 2nd Floor, Road No.1 | Plot No.B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400604

Whereas
The undersigned being the Authorized Officer of ICCI Bank Limited under the Securitisation, Reconstruction
of Financial Assests and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers confirmed
under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, Issued demand
notices upon the borrowers mentioned below, to respect the around remotined in the notice within 60 days from
the date of receipt of the said robbe.
At the borrower failed as the power of the security interest (Enforcement) rules 2002, Issued demand
notices upon the following the security interest (Enforcement) rules 2002, Issued demand
notices upon the soft of receipt of the said robbe.
At the borrower failed as the power of the security of the notice of the public in general
Act to borrower failed as the power problem of the property discorbed herein below in exercises of
powers conferred on hint her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the
below-rentinous dates. The borrower in particular and the public in general is hereby qualitized on the
below-rentinous dates. The borrower in particular and the public in openeral is hereby qualitized on the
deliver from the property and any dealings with the property will be subject to the charge of ICCI Bank Limited.

| In the property and any dealings with the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the charge of ICCI Bank Limited. | In the property will be subject to the ch

Sr. No	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession		of Branch
	Dattatray Jadhav-	Flat No. 11, Stilt 2nd Floor, Wing B, Jyoli Pride Apartment, Survey No. 462 / A / 3, Mouje Nashik, Samarth Nagar, Tapowan Road, Near Shreeji Shankar Tower, Maharashtra, Nashik- 422011/ May 24, 2024	January 16, 2024 Rs. 17,91,320.99/-	Nasik

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: May 30, 2024 Place: Nasik

Authorized Officer

# MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD.

### Head Office: Mumbai Bank Bhavan, 207, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001. Phone: (022) 2281 7154-59 Fax: (022) 22871527 E Mail: mumbai@mumbaidistribenk.com, Webaita: www.mdccbank.com

### REGISTERED POST A./D.

PT-AGROIND/SARFAESI/2024/2/12940 Mey 22, 2024
NOTICE TO BORROWER / CO-BORROWER / MORTGATORS.
(Notice UA. 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 20(2)

- Tirupatee Agro Industries Pvt. Ltd. Mrs. Asha Padmakar Patii (W/O Padmakar Patii) Mr. Padmakar Madhavrao Patii Mr. Ashish Padmakarrao Patodekar

- mr. Ashish Padmakarrab Patotekar Tirupatidev Staple Industries LLP Tirupatinath Grain Industries LLP Tirupatinath Multigrain Industries Pvt. Ltd.
  - Tirupates Agro Industries Pvt. Ltd. Plot No. F/35, Chincholi MIDC Indust Taluka Mohol, Solapur 413255.
- Demand of outstanding of aggregating amount of Rs. 108,81,08,880/- (Rupees One Hundred and Nine Crore Ninety One Lakhs Six Thousand Six Hundred and Eighty Only) due and payable by you as on 3004/2024.

dam / Sirs,

You are the Borrower's /Co-borrower's and /or Mortgagor's for the abovementioned loan facility and aware that Municipal Statist Control Co-Op. Bank Ltd., (hereinstate referred to as "The Barin') had anothomed debured to you the said Loan facilities mentioned as below on the terms and conditions specifically mentioned in the statistic many specifically mentioned in the table hare below, which were duly accepted by you.

Sr. No.	Loan Sanction Ref. No.	Date of Sanction	Type of Facility	Amount (Rs.)
1.	MB/Corporate Loan Dept/ F - Tirupatee Agro Unit - 2/2023-24/637	31/05/2023	Medium Term & Working Capital and Cash Credit	37,50,00,000/- 14,00,00,000/-
2.	MB/Corporate Loan Dept/ F - Tirupatee Agro Unit - 3/2023-24/639	31/05/2023	Medium Term & Working Capital and Cash Credit	35,00,00,000/- 20,00,00,000/-
			Total Rs.	1,08,50,00,000/-

- You sing with Mortgagon have jointly and severally created registered mortgage or you sing with property of the security documental in tero of the Sank along with the securities of other boar documents. We regard to state that the conduct and operation of your selection services the property of the
- We have to state that your loan accounts have been classified as Non-Performing Asset (NPA) on 28/02/2024 as per the norms of Reserve Bank of India (RBI). The following sum

Sr. No.	Particulars	Amount (Re.)
1.	Principal Outstanding	103,48,31,382/-
2.	Rate of Interest	12.50%
3.	Interest Pending	6,42,75,298/-
	Total Outstandion Rs	109.91.08.680/

Refer Schedules of Outstanding – Loan A/cs, wise as appended below. The afforeasid amount of Rs. 109,91,98,889 (Rupees One Hundred and Nine Crore Ninety hor Lakhe Sir Nousand Sir Hundred and Eighty Only) shell carry applicable interest with nonthly rests and penal interest, charges till payment and/or realization.

- We have to Instruct you that under soon 13 (13) of the said Act you are restricted not to deal with another dispose-of the alternated motingaged property from the date of the notice date with another dispose-of the alternated motingaged property from the date of the notice of the security dates. The said of the notice of the said of the said of the said Act and apart from that we will initiate both old and criminal proceedings against all of you jointly and severally.
- and severally.

  Under the aforeseld discursionness we call upon you to pay to us the aggregate sum of Rs. 109.9 16.6880-/ Roupes One Heardwal and Mine Crore Ninety One Lakthe Six Thousand Six Hundred and Eight (Nyl) as or 300182504 within 80 days from the date that the second of the second second of the second secon

Yours faithfully, For Mumbal District Central Co-Op. Mr. Samir B. Mhapuskar Authorizad Officer

Sr. No.	Description of Secured Assets	Name of the Owner
1.	An Industrial Plot bearing No.F-32, admeasuring 3000 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, Industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholl Industrial-Area, MIDC, Village – Chincholl, Taluka – Mohol, District – Solapur	M/s. Tirupatidev Staple Industries LLP
	By East : Plot No.F/33 By West : MIDC Road 30 Meters - R/W By South : MIDC Road 30 Meters - R/W By North : Plot No.F-32/1	
2.	An Industrial Plot bearing No.T-08, admeasuring 4266 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, Industrial shed, godowns, messusges, tenements and other structures at Chincholl industrial Area, MIDC, Village – Chincholl, Taluka – Mohol, District – Solepur	M/s. Tirupatidev Staple Industries LLP
	By East : Plot No.T-9, By West : Plot No.T-2, By South : Plot No.B.B. Dharfal – Kondl – 3o Mtr. Rd., By North : MIDC Boundary	
3.	An Industrial Plot bearing No.F-33, admeasuring 1000 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, Industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholi Industrial-Area, MIDO, Village – Chincholi, Taluka – Mohol, District – Solapur	M/s. Trupatinath Grain Industries LLP
	By East : Plot No.F/34 By West : Plot No.F/32 and F-32/1 By South : MIDC Roed 30 Meters – R/W By North : MIDC Boundary	
4.	An Industrial Plot bearing No.K-25 admeasuring 640 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, industrial shad, godowns, messuages, tenements and other structures at Chinchell Industrial Area, MIDC, Village — Chinchell, Taluka — Mohol, District — Solapur	Tirupetineth Multigrain Industries Pvt. Ltd.
	By East : Amenity No.11 By West : Plot No.K-26 By South : MIDC Wide Strip By North : MIDC Roed R/W. 25 Meter	
5.	An Industrial Plot bearing No.K-26, admeasuring 640 Sq. Meter, together with factory building office building, plant & Machineries, industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholl Industrial Area, MiDC, Village – Chincholl, Taluka – Mohol, District – Solapur	Tirupatineth Muttigrein Industries Pvf. Ltd.
	By East : Plot No.K-25 By West : Plot No.K-27 By South : MIDC Wide Strip By North : MIDC Road R/W. 25 Meter	

SCHEDULE OF OUTSTADING LOAN AMOUNT

#### SCHEDULE OF OUTSTADING LOAN AMOUNT

Sr. No. Amount (Rs.) 37.50 Crore M-TL 14 Crore WC - CC Principal Outstanding 37,49,11,000/-13,99,99,531/-12,50% 3. 12,50% Monthly interest And Principal repayment at the end of Tenure Interest Pending 2,33,67,741/- 88,28,568/Total Outstanding Rs. 39,62,78,741/- 14,88,28,099/-5.

Losn Facility - MB/Corporate Loan Dept / F - Tirupates Agro Unit - 3/2023-24/839 dated 31/85/2023. Medium Term Loan and Working Capital

Sr. No.	Particulars	Amount (Ra.)	Amount (Rs.)
1.	Facility Type and Amount	35 Crore M-TL	20 Crore WC - CC
2.	Principal Outstanding	34,99,22,000/-	16,99,98,851/-
3.	Rate of Interest (As per Sanction Latter)	12.50%	12.50%
4.	Repayment Type	Quarterly Installment	Monthly Interest And Principal repayment at the end of Tenure
5.	Interest Pending	2,18,10,206/-	1,02,68,783/-
	Total Outstanding Rs.	37,17,32,206/-	18,02,67,634/-

### **CHANDNI MACHINES LIMITED**

CINI.7/4999/H0016Pt.C279940

CINI.7/4999/H0016Pt.C279940

Registered Office: 108/109, T. V. Industrial Estate, \$2, St.A.hire Marg, Worli, Mumbai – 400030

Extract of Standalone Audited Financial Results for the

Quarter and Year ended March 31, 2024

	-			for Earning:		
	For the Quarter ended Year Ended 31.03.2024[31.12.2023[31.03.2024[31.03.2024[31.03					
PARTICULARS						
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
Total Income from Operations (NET)	4,121.31	3,986.07	80.47	18,679.75	5,197.22	
Net Profit/ (Loss) for the period						
(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	14.36	61.31	52.78	237.83	48.75	
Net Profit / (Loss) for the period before tax						
(after Exceptional and/or Extraordinary items)	14.38	61.31	52.78	237.93	48.75	
Net Profit/ (Loss) for the period after tax						
(after Exceptional and/ or Extraordinary items)	6.52	45.41	38.68	172.85	34.96	
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
and other Comprehensive Income (after tax)]	6.52	45.41	38.68	172.95	34.96	
Equity Share Capital	322.74	322.74	322.74	322.74	322.74	
Other equity (excluding revaluation reserve)				556,67	383,73	
Earnings Per Share (before Extra-ordinary items)						
Basic:	0.20	1.41	1.20	5.36	1.08	
Diluted:	0.20	1.41	1.20	5.36	1.08	
Earnings Per Share (after Extra-ordinary items)						
Basic:	0.20	1.41	1.20	5.36	1.08	
Diluted:	0.20	1,41	1.20	5.36	1.08	

meeting held on 29th May, 2024 and ware approved and taken on record at the Meeting of the Bo Directors of the Company held on that date.

meaning and on care help, allow, and were approved in the state of records in a time state of the care of the state of the

(GARWARE) गखारे

Place : Mumbei Date : 29th May, 2024

## **GLOBAL OFFSHORE SERVICES LTD.**

Registered Office: 3rd Floor, Prospect Chambers, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001.

CIN No: L61100MH1976PLC019229

Idited Standalone and Consolidated Financial Results
are Quarter and Year Ended, 31st March, 2024 **Extract of Au** 

for the Quarter a	for the Quarter and Year Ended 31st March, 2024								
						₹ In lakhs			
		Stanc	dalone		Consolidated				
	Quarter Ended		Year	Year Ended		Ended			
PARTICULARS	31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023			
100 0	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
Total Income from operations (net)	1,526.64	416.16	3,764.62	2,969.61	4,688.81	5,119.96			
Net Profit / (Loss) for the period (before Tax,									
Exceptional and/or Extraordinary items )	347.43	(327.63)	(438.01)	(4,394.00)	(1,429.70)	(5,321.36)			
Net Profit / (Loss) for the period before Tax									
(after Exceptional and/or Extraordinary items )	(10,805.88)	39,381.26	(11,698.18)	17,334.17	3,964.76	38,392.77			
Net Profit / (Loss) for the period after Tax									
	(10,997.99)	39,252.51	(12,095.21)	17,199.57	3,767.19	38,257.12			
Total Comprehensive income for the period									
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
and other Comprehensive income (after tax)]	(10,999.51)		(12,094.65)	17,196.23	3,633.46	36,368.49			
Equity Share Capital	2,472.88	2,472.88	2,472.88	2,472.88	2,472.88	2,472.88			
Reserves (Excluding Revaluation Reserve)									
as shown in the Audited Balance Sheet of the									
previous year .	-		7,389.95	19,484.60	5,765.94	2,275.04			
Earning Per Share ( of Rs.10/- each )									
(for Continuing and Discountinued Operations) -									
1. Basic	(44.47)	158.73	(48.91)	69.55		127.65			
2. Diluted	(44.47)	158.73	(48.91)	69.55	15.23	127.65			
Notes:									

By Order of the Boar Sd/-M. M. Honkan Whole Time Director

(रु. लाखांत)

तमाम जनतेस कळविण्यात येते कि, गाव मौजे कणेर, तालका वसई, जिल्हा पालघर, येथील १ सर्व्हें नं.१, हिस्सा नं.५, क्षेत्र ०-३१-५० (हे. आर.प्र) २) सर्व्हें नं.६९, हिस्सा नं.१/७, क्षेत्र ०-००-८० (हे आर.प्र), ३) सर्व्हें नं.६८, हिस्सा नं.२, क्षेत्र ०-०७ 00 (हे. आर.प्र), ४) सर्व्हें नं. ६७, हिस्सा नं.८, क्षेत्र ०-५५-८० (हे. आर.प्र), ५) सर्व्हे नं.६७, हिस्सा नं.७, क्षेत्र ०-१६-८० (हे. आर. प्र), ६) सर्व्हे नं. ६५ हिस्सा नं.३/अ/६, क्षेत्र ०-०२-६० (है. आर.प्र), ७) सर्व्हे नं.५९, हिस्सा नं.१/११, क्षेत्र ०-३३-५० (हे आर.प्र), ८) सर्व्हें नं.५९, हिस्सा नं.१/१०, क्षेत्र ० २२-५० (हे. आर. प्र), ९) सर्व्हे नं. २४, हिस्सा नं.४, क्षेत्र ०-११-०० (हे. आर. प्र), १०) सर्व्हे नं. २४, हिस्सा नं. ३, क्षेत्र ०-१८-३० (हे. आर. प्र), हया मिळकृती १. श्री. जगदीश मोरेश्वर नाईक, २. श्रीमती. प्रेमा उर्फे प्रमिला नरसिंह नाईक, ३. श्री रितेश नरसिंह नाईक, ४. श्री. तुषार नरसिंह नाईक, ५. श्रीमती. वेणीबाई रामचंद्र नाईक, ६ श्री. गिरीश वासुदेव नाईक व ७. श्री. प्रज्ञेश वासुदेव नाईक यांच्या मालकी कब्जेवहीवाटीची असुन हया मिळकतीबाबत त्यांनी मालकी हक्क तपासण्याबाबत माझ्या कडे विनंती केली आहे व त्या अनुषंगाने मी त्यांच्या मिळकतीमधील मालकी हक्काचा शोध घेत आहे. तुरी सदर मिळकतीवर कोणाचाही हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षिस, तारण, वारसा, पोटगी, भाडेपटटा, वहिवाट किंवा अन्य स्वरूपाचा दावा वा मागणी असल्यास त्यांनी त्याची लेखी स्वरूपातील हरकत योग्य कागदोपत्री पराव्यानिशी निम्नस्वाक्षरीकर्ता यांच्या २०१, जय भवानी अपार्टमेंट. दिनदयाल नगर. शारदा डेन्टल क्लिनीक जवळ, वसई पश्चिम, ता. वसई

जि. पालघर, पिन नं. ४०१२०२ या पत्त्यावर या

सुचनेच्या प्रसिध्दीपासुनच्या १४ दिवसाच्या आत

पाठवावी वर दिलेल्या मुदतीत जर हरकत

पोहचली नाही तर सदर जिमनीचा व्यवहार हरकत विरहित आणि विक्री योग्य आहे व

हरकत असल्यास सोडुन दिली आहे असे गृहित धरून सदर जमिनीतील त्यांचे मालकी

हक्काबाबत टायटल सर्टीफिकेट देण्यात येईल

याची नोंद ध्यावी

जाहीर नोटीस

ॲड. मनिष नाईक

### चांदणी मशिन्स लिमिटेड

सीआवएन: यु७४९९९एमएव२०१६पीएलसी२७९९४० नोंद. कार्यालय: १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रीयल इस्टेट, ५२, एस. के. अहिर मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि

वर्षाकरिता अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा						
			रु. (लार	ब्रांत) प्रती समभ	ग प्राप्ती सोडून)	
तपशील	संपलेली तिमाही करिता			संपलेले वर्ष		
	39.03.7078	३१.१२.२०२३	39.03.7078	39.03.7078	३१.०३.२०२३	
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४,१२१.३१	३,९८६.०७	८०.४७	१६,६७९.७५	५,१९७.२२	
कालावधीसाठी निञ्चळ नफा/ (तोटा) (कर,						
अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	१४.३६	६१.३१	५२.७८	२३७.९३	४८.७५	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	१४.३६	६१.३१	५२.७८	२३७.९३	४८.७५	
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण						
बाबींनंतर)	६.५२	४५.४१	३८.६८	१७२.९५	३४.९६	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
(कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि						
इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	६.५२	४५.४१	३८.६८	१७२.९५	३४.९६	
समभाग भांडवल	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	
इतर इक्विटी (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)				५५६.६७	३८३.७३	
प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)						
मुलभूतः	0.20	१.४१	१.२०	५.३६	१.०८	
सौम्यिकृत :	0.20	१.४१	१.२०	५.३६	१.०८	
प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबी पश्चात)						
मुलभूतः	0.20	१.४१	१.२०	५.३६	१.०८	
सौम्यिकृत :	0.20	१.४१	१.२०	५.३६	१.०८	
टिपा:			•			

ाटपाः १) वरील निष्कर्ष हे २९ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मंडळाच्या मंजुरीकरिता लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले

- र १ वर्षत निष्का ६ र भ, २०१६ राजा ज्ञालचा त्याच्या समत मङ्काच्या मनुराकारता लखापारका सामताहार पुनावसाकत करण्यात आली आणि शिफारस करण्यात आली, आणि त्या तारखेस झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या समेत मंत्रुर आणि अभिलिखित करण्यात आले. २) कंपनीचे वित्तीय निष्कार कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्यये विहित इंडियन अकार्कटिंग स्टेंडर्डस् (१इंड एएस) प्रह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेखुलेशन, २०१५ चे रेखुलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेबी सर्क्युलर यानुसार बनवले आहेत.
- ३) कंपनी प्रामुख्याने इँजिनियरींग माल व संबंधित बार्बीच्या व्यापाराच्या व्यवसायात कार्यरत आहे, जो प्रवर्तनीय विभागांवरील इंडियन अकार्कटींग स्टाँडर्ड-१०८ नुसार एकमेव अहवालयोग्य व्यवसाय विभाग समजला जातो. म्हणून विभागनिहाय माहिती देण्याची गरज नसल्याने दिलेली नाही.
  ४) आवश्यक तेथे मागील तिमाही/वर्षांची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्गचित केले आहेत.
- अंवित माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्रम्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.cml.net.in वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने चांदणी मशिन्स लिमिटेड साठी जे. आर. मेहता ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक : २९.०५.२०२४ (डीआयएन : ००१९३०२९)

### **WOCKHARDT LIMITED**

Registered Office: D-4 MIDC, Chikalthana, Aurangabad - 431 006. Global Headquarters: Wockhardt Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East). Mumbai - 400 051.

CIN: L24230MH1999PLC120720 Tel: + 91 22 2653 4444

E-mail id: investorrelations@wockhardt.com • Website: www.wockhardt.com

# WOCKHARDT LIFE WIN

### Extract of Audited Consolidated Financial Results For The Quarter and Year Ended March 31, 2024

					(< III Grore exce	pt per snare data)
Sr. No.	Particulars	3 MONTHS ENDED 31/03/2024 Audited	3 MONTHS ENDED 31/12/2023 Unaudited	3 MONTHS ENDED 31/03/2023 Audited	YEAR ENDED 31/03/2024 Audited	YEAR ENDED 31/03/2023 Audited
1	Total Income	754	709	710	2,881	2,773
2	Loss before exceptional items and tax	(180)	(87)	(97)	(406)	(330)
3	Loss after exceptional items and before tax	(180)	(87)	(193)	(420)	(624)
4	Loss after tax	(177)	(86)	(237)	(472)	(621)
5	Total Comprehensive Income (Comprising of Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	(217)	(19)	(215)	(466)	(543)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	77	72	72	77	72
7	Other Equity (excluding Revaluation Reserves) as shown in the audited Balance Sheet				3,282	3,282
8	Earnings per share (Face value of ₹ 5/- each) * Not annualised					
	Basic ₹ Diluted ₹	(11.64)* (11.64)*	(5.75)* (5.75)*	(14.37)* (14.37)*	(32.05) (32.05)	(38.79) (38.79)

Notes:

Date: May 28, 2024

 The results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 28, 2024. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion with respect to the Audited Financial Results of the Company for the quarter/financial year ended March 31, 2024.

2. Information on Standalone Financial Results are as follows:

Particulars	3 MONTHS ENDED 31/03/2024 Audited	3 MONTHS ENDED 31/12/2023 Unaudited	3 MONTHS ENDED 31/03/2023 Audited	YEAR ENDED 31/03/2024 Audited	YEAR ENDED 31/03/2023 Audited	
Total Income	379	293	320	1,195	1,139	
Loss before tax	(126)	(74)	(289)	(422)	(513)	
Loss after tax	(126)	(74)	(299)	(422)	(466)	

3. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financia Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.wockhardt.com).

For WOCKHARDT LIMITED

H F KHORAKIWALA Chairman Din : 00045608

# Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.jovvillehomes.com

Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005 Statement of audited financial results for the three months and year ended 31 March 2024

S. No.	Particulars	3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Current year ended	Previous year ended	
		31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023	
	·		Audit	ted		
		INR in lakhs	INR in lakhs	INR in lakhs	INR in lakhs	
1	Total Income from operations	36,108.37	21,771.52	85,608.53	58,028.58	
2	Net (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(34,187.98)	(2,331.98)	(41,498.75)	(1,246.72)	
3	Net (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(34,187.98)	(2,331.98)	(41,498.75)	(1,246.72)	
4	Net (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(34,187.98)	(2,331.98)	(41,498.75)	(1,246.72)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(34,306.16)	(2,309.56)	(41,578.82)	(1,195.91)	
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	10.31	10.31	10.31	10.31	
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	(75,786.47)	(34,207.65)	(75,786.47)	(34,207.65)	
8	Securities Premium Account	-	-		-	
9	Net worth	(75,776.16)	(34,197.34)	(75,776.16)	(34,197.34)	
10	Paid up debt capital / Outstanding debt	1,46,339.24	1,06,647.25	1,46,339.24	1,06,647.25	
11	Outstanding Redeemable Preference Shares	8	1=			
12	Debt Equity ratio	(1.95)	(3.22)	(1.95)	(3,22)	
13	Earnings per share (Face value of INR 10/- each)					
$\neg$	(a)Basic (INR)	(33,162.59)	(2,262.04)	(40,254.09)	(1,209.33)	
	(b)Diluted (INR)	(33,162.59)	(2,262.04)	(40,254.09)	(1,209.33)	
14	Capital Redemption Reserve	=	8	=	-	
15	Debenture Redemption Reserve	-	-		-	
16	Debt Service Coverage ratio	(0.22)	(0.15)	(0.20)	0.10	
17	Interest Service Coverage ratio	(0.23)	(0.17)	(0.23)	0.20	
18	Current ratio	1.19	1.25	1.19	1.25	
19	Long Term Debt to Working Capital	2.32	1.63	2.32	1.63	
20	Bad debts to Account receivable ratio	-			-	
21	Current liability ratio	0.69	0.71	0.69	0.71	
22	Total debts to total assets	0.36	0,32	0.36	0.32	
23	Debtors turnover	293.98	637.15	602.77	366.11	
24	Inventory turnover	0.14	0.07	0.29	0.18	
25	Operating margin %	(32.41)	(3.37)	(16.89)	6.44	
26	Net profit margin %	(93.37)	(10.60)	(47.48)	(2.12)	

## Notes:

Place: Mumbai

Date: 28 May 2024

- a. The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bscindia.com. The same is also available on the Company's website viz. www.bscindia.com.
- website viz. www.joyvillehomes.com.
  b. For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

For and on behalf of the Board of Directors of Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942

U70109MH2007PTC166942 Sriram Mahadevan Managing Director DIN: 08028238



## रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लि.

९२-डी, गर्न्ह. इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. वेबसाईट: www.rexnordindia.com

सीआवएन:एल३१२००एमएच१९८८पीएलसी०४७९४६ ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अ.	तपशिल	अलिप्त एकत्रित									
क्र.			संपलेली तिमाही		संपले	ली वर्ष		संपलेले तिमाही		संपलेली वर्ष	
		३१-मार्च-२४	३१-डिसें-२३	३१-मार्च-२३	३१-मार्च-२४	३१-मार्च-२३	३१-मार्च-२४	३१-डिसें-२३	३१-मार्च-२३	३१-मार्च-२४	३१-मार्च-२३
		लेखापरिक्षित संदर्भ टिप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित संदर्भ टिप २	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित संदर्भ टिप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित संदर्भ टिप २	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२५३१.८१	२२५६.९०	२३१४.७५	९६२८.५१	८८४६.८१	२,५३१.८१	२,२५६.९०	२३१४.७५	९६२८.५१	८८४६.८१
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	२४७.२७	१७०.४५	१९६.८५	१०१३.७२	११०३.४५	२४४.९६	१६८.५६	१९४.६७	१००६.२९	१०९६.५६
B	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	२४७.२७	१७०.४५	(४१.५५)	१०१३.७२	८६५.०५	२४४.९६	१६८.५६	(४३.७३)	१००६.२९	८५८.१६
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	१८०.३५	१२७.५२	(३६.५३)	७५०.८६	<b>६</b> ४२.००	१७८.०४	१२५.६३	(३८.७१)	७४३.४३	६३५.११
ц	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर		200420 00000		0.00			500 SEC. 1880		200	
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१७८.६३	१२७.३१	(३६.११)	७४८.५३	६४१.१९	१७६.३२	१२५.४२	(३८.२९)	७४१.१०	६३४.३०
ξ	समभाग भांडवल (भरणा झालेले)	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१,११५.९१	१,११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१
9	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार				५९९५.१९	४६७४.४१				५८७२.७४	४५५९.३९
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)										
	१. मुलभूत	१.६२	8.88	(0.33)	६.७३	५.७५	१.६०	१.१३	(0.34)	६.६६	५.६९
	२. सौम्यिकृत	8.48	१.09	(0.33)	६.४७	<b>ધ</b> .હધ	१.५२	8.00	(0.34)	६.४०	५.६९

१. बरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्केंजकडे दाखल केलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकव्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण मुंबई स्टॉक एक्स्केंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.rexnordindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.
२. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची तिमाहिसर्वत प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाची

आकडेवारी दरम्यान तौलनिक आकडेवारी आहे, त्याचप्रमाणे ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यत प्रकाशित तारखेपर्यत वर्षांची आकडेवारी दरम्यान तौलनिक आकडेवारी आहे. संचालक मंडळाच्या वर्तीने आणि करिता रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लि.

सही/-किशोरचंद तलवार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००३५१७५१

# गांधी स्पेशल ट्युब्ज लि.

(सीआयएन – एल२७१०४एमएच१९८५पीएलसी०३६००४) नों. कार्यालय : २०१–२०४, प्लाझा, २ रा मजला, ५५, ह्युजेस रोड, मुंबई–४०० ००७. दू. : ९१–२२–२३६३ ४१७९/२३६३ ४१८३/२३६३ ५०४२ ई–मेल : info@gandhitubes.com, वेबसाईट : www.gandhispecialtubes.com

### ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

लखापाराक्षत वित्ताय निष्कषाचा उतारा (ईपीएस सोडून रु. लाखांत)							
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			
क्र.		३१/०३/२०२४ (लेखापरिक्षित)	३१/०३/२०२४ (लेखापरिक्षित)	३१-०३-२०२३ (लेखापरिक्षित)			
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४,२२३.०९	१८,३२६.६३	३,६२८.७५			
٧.	कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	१,७७७.५०	6,338.99	१,३७८.२८			
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/तोटा (-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,७७७.५०	७,३३४.११	१,३७८.२८			
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/तोटा (-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	१,३३५.७०	५,५५७.९२	१,०४५.५४			
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) समाविष्ट)	१,२९९.६१	५,५२५.९८	१,००६.९७			
ξ.	समभाग भांडवल	६०७.६०	६०७.६०	६०७.६०			
<b>9</b> .	इतर इकिटी	_	२१,६७०.२०	_			
८.	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. ५/– चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनांसाठी) मलभत आणि सौम्यिकत	90.99	४५.७४	८.६०			

टिपा : १. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २८ मे, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले. २. इंड एएस १०८ च्या बाबतीत कंपनीचा केवळ एकच अहवालयोग्य विभाग आहे.

- २. इंड एएस १०८ च्या बाबतात कपनाचा कवळ एकच अहवालयाय्य विभाग आह.
  ३. ह्या वितीय निष्कर्षामध्ये नमूद केल्याप्रमाणे ३१ मार्च, २०२४ आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आकडेवारी वित्तीय वर्षांच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वर्षांच्या तिसरी तिमाहीच्या शेवपर्यंतच्या प्रकाशित तारखेरोजीस वार्षिक आकडेवारी द्रम्यान तौलानिक आकडेवारी आहे. तसेच तिसरी तिमाहीच्या शेवटपर्यंत च्या आकडेवारी फक्त पूर्निलंगिकत केला आहे आणि लेखापरिक्षणाच्या अधिन नाही.
- ४. संचालक मंडळाने कंपनीचे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीच्या अधिन ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी प्रति समभागासाठी रु. १३/-(२६०%) च्या लाभांषाच्या शिफारिस केला आहे.
- ५. चालू कालावधींच्या आकडेवारीशी त्यांना तुलनायोग्य बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारीला पुनर्गठीत आणि/किंवा पुनरीचित आणि/किंवा
- हें. सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्सेट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा वर दिलेला आहे. ३१ मार्च, २०२४ च्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् : www.nseindia.com आणि www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट : www.gandhispecialtubes.com वर उपलब्ध आहे.

गांधी स्पेशल ट्युब्ज लिमिटेड साठी मनहर गांधी

मनहर गांधी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

ZEELEARN

ठिकाण: मुंबई.

दिनांक : २८ मे , २०२४

दिनांक: २९ मे, २०२४

# झी लर्न लिमिटेड

सीआयएनः एल८०३०१एमएच२०१०पीएलसी१९८४०५ नोंद. कार्यालयः कन्टिनेटल बिल्डिंग, १३५, डॉ. अॅनी बेझंट रोड, बरळी, मुंबई-४०००१८

वेबसाईट : www.zeeleam.com ईमेल: investor\_relations@zeelearn.com । वूर.: ९१-२२-७१५४१८९५ ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(₹ लाखांत, ईपीएस माहिती सोड्न) ३१ मार्च ३१ मार्च, ३१ मार्च ३१ मार्च ३१ मार्च, 8908 2023 8909 2023 2023 2028 २०२३ लेखापरिक्षित एकूण उत्पन्न १0,683.68 2.883,5 ११,९४१.२ 39.289.98 38,888.20 करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) ४,६६८.३ 6.900 ६,९१८.६ ४,०१६.८ (3, 824.68 (३,०१३.४४) कर आणि अपवादात्मक बाबीपश्चात निव्वळ (२४,१६५.५८ (२९,७६२.२४ १५,५६९.३९ फा/(तोटा) इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (कर प्रभावासह) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) 3.884.40 (28.862.24) 4.032.03 (34,662.99) 25.936.99 (29.668.08) १५.६२०.४८ (88.840.84) ारणा झालेले समभाग भांडवल 3,240.9 3,240.93 ३,२६०.९३ 3,240.93 ३,२६०.९३ ३,२६०.९३ 3,240.93 ३,२६०.९३ (दर्शनी मल्य ₹ १ प्रति समभाग) प्रति समभाग प्राप्ती (अंतरिम कालावधीसाठी अवार्षिक) · मुलभूत (₹) · सौम्यिकृत (₹)

टान. १. वरील निकर्षांना लेखारपीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २८ में, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैटकीत संचालक मंडळाने मंडूर केले.
२. वरील माहिती म्हणजे सेवी (लिस्टींग ऑव्हिंगोशन्स औं इस्क्लोजर रिवचायमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सारर केलेल्या कंपनीच्या लेखारपीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा ए उतारा आहे. लेखारपीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.zeelearn.com) वर सुद्धा उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने आणि सा

मुंबई, दिनांक : २८ मे, २०२४

### जाहीर सूचना इ. ११ जैवस स

फ्लॉट क्र. ११, चैतन्य सीएचएस, प्लॉट क्र. ४८, वडाळा फ्लायओव्हर जवळ, वडाळा पूर्व ४०००३७ चे शेअर्स, जे कै. शिवराम वामन प्रभु यांच्या द्वारे मालकीचे होते ते आता त्यांचा मुलगा श्री. संदीप शिवराम प्रभु यांच्या नावामध्ये हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

सोसायटी याद्वारे या सूचनेच्या प्रकाशनापासुन १५ दिवसांच्या आत या हस्तांतरणाकरीता दावे किंवा आक्षेप सन्मा. अध्यक्ष/ सन्मा. सचिव यांना दावा/आक्षेपाच्या पुष्ठचर्थ पुराव्यांच्या प्रतीसह मागवित आहेत, अन्यथा सोसायटी श्री. संदीप शिवराम प्रभु यांच्या नावामध्ये फ्लॅट क्र. ११ चे शेअर्स हस्तांतरणासाठी स्वातंत्र्यात असेल.

# जाहीर नोटीस

प्रबंधक/तनिस/मु.उप./सुनावणी/ २०२३ /अपिल क्र. १७१/२०२१ जा.क्र.४६९

रतिश रिचर्ड फर्नांडिस ऊर्फ अब्दूल वाहिद फर्नांडिस विरूद्ध

अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पूर्व उपनगरे, चर्चगेट आणि इतर अपिलाधी रतिश रिचर्ड फांडिस ऊर्फ अब्दुल

वाहिद फ्नॉडिस यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलाय प्राधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे यांच्या आदेशाविरूद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७ (२)(अ) अन्वयं तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगर) आमचे कार्यालयात अपिल क्र. १७१/२०२१ दाखल केलेले आहे.

समिती न्यायालयासमोर दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात अपिलार्थी यांना मा. तक्रार निवारण समिती (मंबई उपनगरे) यांचे दालनात झालेल्या ०९/०२/२०२४ रोजीच्या सुनावणी दरम्यान समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अपिलात दरूस्ती करून प्रतिवादी पक्षकार मिस्त्री कासम गनी यांना अपिलात प्रतीवादी बनवून त्यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश देण्यात आले त्याप्रमाणे अपिलार्थी यांनी दिनांक ०९/०२/२०२४ रोजी अपिलात दरूस्ती करून प्रतिवादी पक्षकार क मिस्त्री कासम गनी यांना पक्षकार बनविले सदर अपिल प्रकरणी प्रतीवादी पक्षकार ३ मिस्त्री कासम गनी यांचे म्हणणे ऐकण्यासाठी म्हणून दिनांक २१/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे), पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ यांचे दालनात सुनावणी आयोजित केलेली आहे. प्रकरणी प्रतीवादी पक्षकार मिस्त्री कासम गनी यांनी आपलेकडील मूळ कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसाठी सदरची जाहिर नोटीस देण्यात येत आहे. सद सनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरून नियमानसार पढील निर्णय घेण्यात येईल. स्थळ - मुंबई शहर दिनांक - २८.०५.२०२४

दिनाक – २८.०५.२०२४

सही/– (नंदकुमार आर. साळवी) प्रबंधक तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे)

(Rs in lakhs)



## MT EDUCARE LIMITED

CIN: L80903MH2006PLC163888

Regd. Office: 220, "FLYING COLORS", Pandit Dindayal Upadhyay Marg, L.B.S. Cross Marg, Mulund (west), Mumbai- 400 080.

Website: www.mteducare.com Email: info@mteducare.com Tel: 91 22 2593 7700

सीईओ आणि पूर्ण वेळ संचालक

डीआयएनः १००५६०२७

STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31 MARCH, 2024

	Standalone					Consolidated					
Particulars	Quarter ended 31 March 2024	Quarter ended 31 Dec 2023	Quarter ended 31 March 2023	Year ended 31 March 2024	Year ended 31 March 2023	Quarter ended 31 March 2024	Quarter ended 31 Dec 2023	Quarter ended 31 March 2023	Year ended 31 March 2024	Year ended 31 March 2023	
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
Total Revenue	667.08	(209.29)	548.31	2,884.16	3,510.61	1,042.01	296.53	1,095.04	5,136.90	6,269.19	
Net Profit before tax	(380.18)	(383.71)	(4,017.50)	(1,533.04)	(5,134.33)	(995.07)	(712.42)	(4,919.74)	(2,631.19)	(6,297.09)	
Net Profit after tax	(365.55)	(357.14)	(3,830.66)	(1,474.62)	(4,858.89)	(1,040.45)	(741.96)	(4,737.93)	(2,765.26)	(6,070.73)	
Other Comprehensive Income	5.64	-	0.88	23.49	1.24	4.84	=	(0.19)	24.43	0.12	
Total Comprehensive Income for											
the period (after tax)	(359.91)	(357.14)	(3,829.78)	(1,451.13)	(4,857.64)	(1,035.61)	(741.96)	(4,738.10)	(2,740.83)	(6,070.61)	
Paid-up equity share capital											
(face value of Rs. 10/- per share)	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	
Earning Per Share- Basic (Rs)	(0.51)	(0.49)	(5.30)	(2.04)	(6.73)	(1.44)	(1.03)	(6.56)	(3.83)	(8.40)	
Earning Per Share- Diluted (Rs)	(0.51)	(0.49)	(5.30)	(2.04)	(6.73)	(1.44)	(1.03)	(6.56)	(3.83)	(8.40)	

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 28th May, 2024. 2. The above is an extract of the detailed format of audited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.mteducare.com).

Arihant Nenawa Arihant Nenawa Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P00456/2017-18/10799 Email ID: mteducare.cirp@gmail.com

For, MT Educare Limited (In CIRP)

Place: Mumbai Date : 28th May 2024